

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १६

सभावृत्तांत

दिनांक - ०८/०५/२०२०

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०८/०५/२०२० रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- |                                |   |        |
|--------------------------------|---|--------|
| १. मा.तुषार रघुनाथ हिंगे       | - | सभापती |
| २. मा.अभिषेक गोविंद बारणे      |   |        |
| ३. मा.बाबासाहेब(बाबा) त्रिभुवन |   |        |
| ४. मा.डोळस विकास हरिश्चंद्र    |   |        |
| ५. मा.सागर बाळासाहेब गवळी      |   |        |
| ६. मा.राजू मिसाळ               |   |        |
| ७. मा.अपर्णा निलेश डोके        |   |        |
| ८. मा.नढे विनोद जयवंत          |   |        |

या शिवाय मा.जागडे - उप नगरसचिव, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळेचा विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आला.

विषय क्र.१) - पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिक सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट, पिंपरी या संस्थेस र.रु.२५,००,०००/- अनुदान अदा करणेबाबत.- मा.सागर गवळी, मा.अभिषेक बारणे यांचा प्रस्ताव.

-----

अ) दिनांक १४/०२/२०२०( दु.३.०० वा.), २८/०२/२०२०( दु.३.०० वा.), १३/०३/२०२० ( दु.४.०० वा.) रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र.१४) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

आ) दिनांक २८/०२/२०२०(दु.३.०० वा.) ,१३/०३/२०२० रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र.१५ ) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

-----

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेला विषय घेणेत आला.

ठराव क्रमांक - ९३

विषय क्रमांक - ०९

दिनांक - ०८/०५/२०२०

सुचक - मा.सागर गवळी

अनुमोदक - मा.अभिषेक बारणे

मा.सागर गवळी, मा.अभिषेक बारणे यांनी प्रस्तावित केलेनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिक सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट,पिंपरी या ट्रस्टद्वारे हृदयरोग, कॅन्सर, किडनी,

मेंदुचे आजार, दुर्धर आजार, गंभीर अपघातग्रस्त आणि दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रूग्णांना तसेच नैसर्गिक आपत्ती पिडीतांना अर्थ सहाय्य केले जाते. शासन निर्णय क्र.पीसीसी ३००६/१९९७ प्र.क्र.३९७/नवि-२२ मंत्रालय,मुंबई ४०००३२ दि.१८/१२/२००७ अन्वये दरवर्षी २५,००,०००/- अनुदान देणेस मान्यता देणेत आलेली आहे. सन २०२० - २०२१ पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिक सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट, पिंपरी यांना र.रु.२५,००,०००/- (अक्षरी र.रु.पंचवीस लाख फक्त) अदा करणेकामी मान्यता देणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठरावाप्रमाणे कार्यवाही करणेत यावी.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

( तुषार रघुनाथ हिंगे )

सभापती

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका


पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/१७२/२०२०

दिनांक : ०८/०५/२०२०



( अरुण हरिभाऊ जागडे )

उप नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकड पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.